



August 18, 2020

The Secretary, Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001.
Maharashtra, India.
Scrip Code: 500470/890144

The Manager, Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1,
G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E),
Mumbai - 400 051.
Maharashtra, India.
Symbol: TATASTEEL/TATASTLPP

Dear Madam, Sirs,

Newspaper Advertisement – Results for the quarter ended June 30, 2020

Please find enclosed herewith the newspaper advertisement for the financial results of Tata Steel Limited for the quarter ended June 30, 2020 published in the following newspapers:

1. The Free Press Journal
2. The Indian Express
3. Financial Express
4. Navshakti
5. Loksatta

This is for your information and records.

Yours faithfully,
Tata Steel Limited

Parvatheesam Kanchinadham
Company Secretary &
Chief Legal Officer (Corporate & Compliance)

Encl: As above

TATA STEEL LIMITED

Registered Office Bombay House 24 Homi Mody Street Fort Mumbai 400 001 India
Tel 91 22 6665 8282 Fax 91 22 6665 7724 Website www.tatasteel.com
Corporate Identity Number L27100MH1907PLC000260

Man killed in hit & run at WEH near Kandivali

MUMBAI: A 45-year-old man was killed in a hit-and-run accident on the Western Express Highway near Santa Nagar on Wednesday. According to police, the incident occurred around 4pm, when the auto rickshaw Jeetu Verma was travelling in was hit by a dumper from behind. The accident left Verma injured,

while the dumper driver fled the spot. Verma was rushed to the hospital but succumbed to his injuries. Santa Nagar Police booked the unidentified accused under relevant sections of the Indian Penal Code for rash driving and causing death due to negligence. -Staff reporter

CHAINS BACK ON THE STREETS

As lockdown norms begin to ease

SACHIN GAAD | Mumbai

With the lockdown beginning to ease, it is not only city life that is returning to normal. Street crime is back on the radar as well. As per the latest figures, street crime, which saw a great decline during the lockdown between March 23 till May end, seems to have returned.

From June, the state government started to ease the lockdown and allowed vehicular movement. An increase in the cases of vehicle thefts has been reported since then. The cases of vehicle thefts jumped almost six times in July as compared to that of April when the lockdown was strict.

As per the figures, 84 vehicles were reported stolen in the month of April. In May, the count was at 158. However, in June alone, 235 cases of vehicle thefts were reported in the city, which had further risen to 241 in July.

The number of thefts the city reported in April was as low as 34 and rose marginally to 51 in May. However, the city reported cases of 129 thefts in June and 210 in July.



PICTURE BY SACHIN GAAD

According to the figures, the cases of house breaking, which dipped to 68 and 49 for the month of April and May, respectively, have been jumped to 105 in June and 176 in July as the lockdown norms eased from the month of June. The same was witnessed with the cases of robberies, which declined to 17 and 10 in April and May, respectively. However, in June alone, 21 incidents of robberies were reported in the city, which went up to 34 in July.

In the entire month of April, the city did not report a single case of chain snatching, as there was heavy police deployment and all the vehicles were checked all the time. In May, only two chain snatching cases were reported. But in June, 12 cases of chain snatching were reported, which again came down to 5 in July.

It's true that the street crime has gone up as the lockdown has eased. However, it is still better and the number of cases recorded last year for the same June and July period, said a police official. "We are taking all sorts of efforts to control crime and, at the same time, we are trying to increase detection rate," said DCP Shashin Umaq, Mumbai police spokesperson.



Woman drinks phenyl after cops refuse to file complaint

STAFF REPORTER | Mumbai

A woman in her mid-30s swallowed a liquid, presumably phenyl, in an attempted suicide, outside Dahisar police station on Wednesday, after her mother refused to hand over her children, citing incapacity of taking care of her kids. While Dahisar Police tried to calm down the woman, she insisted on complaining against her mother.

According to police, the woman, who is separated from her husband, stayed with a male friend with her kids, but due to the lockdown and work from home, she had asked her mother to take care of the kids for a while. Recently, when she went to collect her kids from her mother, she was allegedly denied the permission and asked to leave.

Taken aback by her mother's act, the woman threatened to approach police, but to no avail. When the woman went to Dahisar Police Station to complain about her mother and husband, who assaulted her, her complaint was allegedly not registered, following which she consumed a poisonous liquid, probably phenyl, in a bid to end her life.

She was immediately rushed to the hospital and saved, following which police assured her that the kids will be given to her custody and was counselled.

No RERA registration for projects started before law was enacted

SANJAY JOG | Mumbai

The realty sector has received a much-needed relief as the Maharashtra Government on Thursday said the Real Estate (Regulation and Development) Act (RERA) registration is not required for projects which were started before RERA came into existence and completely subsequently. The RERA registration is also not required for projects if units were sold after receipt of completion certificate.

The government on Thursday issued notification and met the long pending demand made by the Confederation of Real Estate Developers Associations of India (Maharashtra).

It was necessitated as the original circular issued by the Revenue Department had stated that any unit even though the completion certificate was received RERA registration was mandatory.

Revenue Minister Balaheh Thorat said the RERA registration will no longer be required at the time of registration of documents in respect of a completed project.

CREDAI National President Satish Magar said, "We are happy that the Revenue Minister has taken a note of our request and issued necessary clarification." The Revenue Department Officer explained that there

were few projects of pre-RERA period, which were ongoing when RERA came into existence but were not required to register with RERA due to virtual completion on site or such reasons. "While registering any unit sale agreement in those projects, registration offices were insisting on RERA registration numbers. CREDAI had urged the government to remove this ambiguity and therefore the government clarified that registration offices should not insist on such projects. Therefore, the provision of regulation 44 (1) (i) under Registration Act will not be applicable to projects exempted from RERA registration," he said.



TATA STEEL LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001 India
Tel.: 91 22 6665 8282 | Email: coso@tatasteel.com | Website: www.tatasteel.com
CIN: L27100MH1907PLC000260

NOTICE

Extract of Standalone Financial Results for the quarter ended on 30th June 2020

Particulars	Quarter ended on 30.06.2020	Quarter ended on 31.03.2020	Quarter ended on 30.06.2019	Financial year ended on 31.03.2020
	Audited	Audited	Audited	Audited
Total revenue from operations	9,338.78	14,211.43	16,091.32	60,435.97
Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	(505.44)	1,913.78	2,443.90	8,314.56
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	1,553.46	(95.70)	2,403.15	6,610.98
Net Profit / (Loss) for the period after tax	1,193.27	(436.83)	1,538.99	6,743.80
Total comprehensive income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	1,207.44	(921.39)	1,489.43	6,094.93
Paid-up equity share capital (Face value ₹ 10 per share)	1,146.13	1,146.13	1,146.12	1,146.13
Reserves excluding revaluation reserves	74,574.80			73,416.99
Basic earnings per share of ₹ 10 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	9.98	(4.24)	13.05	57.11
Diluted earnings per share of ₹ 10 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	9.98	(4.24)	13.05	57.11

Extract of Consolidated Financial Results for the quarter ended on 30th June 2020

Particulars	Quarter ended on 30.06.2020	Quarter ended on 31.03.2020	Quarter ended on 30.06.2019	Financial year ended on 31.03.2020
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total revenue from operations	24,288.51	33,769.95	35,947.11	1,39,816.65
Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	(3,396.00)	1,906.40	1,803.01	3,520.33
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	(3,337.64)	(1,499.45)	1,819.01	(231.72)
Net Profit / (Loss) after tax from Continuing Operations	(4,609.17)	(1,236.17)	695.19	2,336.69
Net Profit / (Loss) after tax from Discontinued Operations	(38.96)	(379.18)	18.84	(1,164.23)
Total comprehensive income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(9,631.00)	3,561.99	388.23	5,655.29
Paid-up equity share capital (Face value ₹ 10 per share)	1,144.95	1,144.95	1,144.94	1,144.95
Reserves (excluding revaluation reserves) and Non controlling interest				72,742.95
Earnings per equity share (for continuing operations):				
Basic earnings per share of ₹ 10 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	(38.64)	(10.00)	5.73	22.02
Diluted earnings per share of ₹ 10 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	(38.64)	(10.00)	5.73	22.02
Earnings per equity share (for continuing and discontinued operations):				
Basic earnings per share of ₹ 10 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	(39.01)	(13.37)	5.88	11.86
Diluted earnings per share of ₹ 10 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	(39.01)	(13.37)	5.88	11.86

Note:

The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated results for the quarter ended on 30th June, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated results for the quarter ended on 30th June, 2020 are available on the websites of the Stock Exchanges (www.nseindia.com/www.bseindia.com) and the Company's website (www.tatasteel.com).

T V Narendran
Chief Executive Officer & Managing Director

Koushik Chatterjee
Executive Director & Chief Financial Officer

Mumbai: August 13, 2020

TATA STEEL

Dadar woman loses ₹70K to work-from-home scam

SACHIN GAAD | Mumbai

A 20-year-old girl from Dadar was duped to the tune of ₹70,000 while looking for a work from home job amidst the lockdown. The fraudster, posing as an employee, lured her into a trap and cheated her.

According to the police, the Higher Secondary Certificate (HSC) passed girl was in need of a job. Last week, while searching online, the girl came across an advertisement that claimed to offer a work from home job. "It was a job for telemarketing. The company had assured me that it would give one day training at my home and provide a laptop, a mobile phone and two SIM cards so that I can operate from home. I was assured a payment of ₹ 15,000 per month," said the girl on the request of anonymity. She then applied for it and submitted her details.

A day later she received a WhatsApp call. A person, posing as a representative of the portal, asked her to pay registration fee of ₹ 2,050. After the payment, when she called to verify whether the payment was received or not, the caller (identified as Jayveer Choudhary) sent all his credentials, including his company ID card in order to gain her trust. She then asked her to pay ₹ 9,650 as insurance charges for the laptop



With cyber scammer duping her, she lost the ₹70,000 payment. The Free Press Journal has a series of reports on the different scammer used to get people to fall for their scam.

IF YOU FALL VICTIM TO CYBER FRAUD:

Immediately alert the local police station or call the 24x7 helpline - 922810007. Also alert your bank and fill out a dispute form.

and mobile phone. According to the police, the fraudster continued to ask for money. Expecting he would get all his money back, her uncle paid another ₹ 17,000 as cancellation charges. However, he did not receive anything in return and the fraudster refused to demand money. This is when her uncle realised that they had been duped and approached cops. We have registered an offence of online fraud and we have written to the banks to get the details of the accounts, said an official.

Bail pleas of 3 who evicted woman, daughter rejected

STAFF REPORTER | Mumbai

A Dindoshi Sessions Court recently rejected the anticipatory bail plea of three men who had, along with their accomplices, tried to forcibly vacate a widow residing with her intellectually disabled daughter in their Juhu rental home. One of the men Husain Shaikh had been given the authority by the owner to sublease the property and another Husain Shaikh is his nephew. Their pleas had claimed that they had been framed by the complainant Chandra Singh and stated that they had gone to Singh's home as she had asked them to come there to collect the house key and help her transport her belongings as she was shifting. When they had gone there, she had called the police and filed the complaint.

As per the complaint filed by Singh in Juhu Police Station, Husain Shaikh was a broker whom she had paid commission on shifting to the home. However, he later kept harassing her to move out of the property. She had sought time till the lockdown ended to shift. On 10 July, he entered the home with his nephew and two women. The group took away all the belongings, including mobile handsets, house articles and



gold and beat them when they tried to resist. Total six persons had loaded the articles into a tempo, investigation had revealed.

The court, while rejecting the pleas for anticipatory bail, said that from the averments in the FIR, the offence of robbery is made out and the CCTV footage shows that more than five persons were involved in committing the offence. It noted that Husain Shaikh is not the owner of the premises and his agreement with the owner wherein he was given authority to sublease had expired. Further, the court said that it appears that earlier too they had made an attempt to dispossess the woman of the premises without following due process of law. While denying the plea, the court said that the offence is serious and their custodial interrogation is required for the recovery of belongings.

Students await SC stand on final year exam plea



RONALD RODRIGUES | Mumbai

Students across Maharashtra are waiting with bated breath as the Supreme Court will today hear the matter regarding a plea filed against the conducting of final examination for college students. The Maharashtra Students Union (MSU) has submitted an intervention providing a representation to highlight the plight of students of Maharashtra. In the intervention, MSU stated, "Considering that Maharashtra is worst hit by the Covid-19 pandemic, it is not feasible to hold the final year exams, as it would pose huge risks to health and lives of not only the students and staff but also the members of their families."

While the matter is in the court, students have taken to social media by staging online protests and posting messages in support of cancellation of exams. Ajit Pandey, a student said, "We have been waiting for a long time now. We are both hopeful and scared. We just want to be relieved of this mental trauma."

Yamini Mishra, another student said, "Our degrees should be conferred based on the average of our previous scores. While students are raising a uniform voice, state governments irrespective of their ruling political parties should consider the severity of the situation and put it forward to the SC." On July 31, the SC had directed states to submit notifications of their respective state disaster management authorities by August 7. Siddharth Ingole, founder president of MSU, said, "State authorities are aware of the ground reality, the decision whether or not to hold the final year exams should be left to the respective state governments."



Bandra's iconic Jogger's Park to get makeover

PRATIP ACHARYA | Mumbai

The iconic Jogger's Park promenade located at Bandra west is all set to receive a facelift. Its seaside jogging track has been in a dilapidated condition, even though the garden cell of the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) took over the charge of its maintenance from private bodies way back in 2017.

Congress corporator of Bandra west Asif Zakaria, who has been instrumental in pushing the civic body to pace up renovation work, told the Free Press Journal that the garden cell will be renovated and will be transformed into one of the most iconic spots in suburban Mumbai.

8 Days of Online
Satsangs & Meditations
Indulging in the experience of Vairagya

अपूर्व अवसर
an Awakening Poem by Shrimad Rajchandraji

with Sri Guru

15-22 August 2020
Everyday Evening 7:30 p.m. onwards

Watch Sri Guru on YouTube at 7 p.m. and 4 p.m.
SRM Helpline: 709 8888 388 | srmcdh.org

IDFC FIRST Bank Limited
(Formerly known as Capital First Home Finance Ltd)
CIN : L651102014PLC097792
Registered Office: KRM Towers, 8th Floor, Harrington Road, Chhatop, Chennai - 600031. TEL: +91 44 4564 4000 FAX: +91 44 4564 4022
Authorized Officer - Mr. Rohit Dudge (Contact Number - +91-7838242723)

APPENDIX- IV-A (See proviso to rule 8 (6))
SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES
E-Auction, Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002
Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorized Officer of Capital First Limited now IDFC FIRST Bank Limited, will be sold on "As is where is", "As is what is" and "Whichever there is" on 17.09.2020, for recovery of NR 118868,24/- (As on 02/02/2019 due to IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited), from Raisuddin Shubraati, Shama Mohd Saleem (Borrower-Co-borrowers).
The Reserve Price will be INR 900000/- and the Earnest Money Deposit will be INR 50,000/-.

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY
All That Piece And Parcel Of Property Bearing Ugf Flat No. 4, On Plot No.-38, Ganga Vihar Colony, Village, Sadullabad, Pargana Loni Tehsil & Distt Ghazabad.
For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in IDFC FIRST Bank website i.e. www.idfcfirstbank.com.
Disclaimer: Please note that the said notice is issued for sale of immovable property only and IDFC FIRST Bank Limited has no right to sell the movable assets, if any, present at the immovable property.
Authorized Officer
IDFC FIRST Bank Limited
(Formerly known as Capital First Home Finance Ltd)
Date: 10/08/2020

INDIAN INSTITUTE OF SCIENCE EDUCATION AND RESEARCH, TIRUPATI
(An Autonomous Institute under Ministry of Education, Govt. of India)
RECRUITMENT FOR THE POST OF CHIEF SECURITY OFFICER ON CONTRACTUAL BASIS
IISER Tirupati invites online applications from Indian nationals having excellent academic record and relevant work experience for the post of "Chief Security Officer".
For detailed advertisement, please visit www.iiseritirupati.ac.in and click on the link "Opportunities-Technical/Administration".
The last date for submission of online applications is August 30, 2020.
Adv.No.21/2020/ISSER-T/Rec/L176-08-2020 Sd/-Registrar

CONTRACTUAL EMPLOYMENT OF MEDICAL OFFICER AT ECHS, POLYCLINIC, BAGESHWAR
ECHS Cell, Station Headquarters, Ranikhet invites application for employment of Medical Officer at ECHS Polyclinic, Bageshwar on contractual basis for 11 months. Pay Scale - Rs. 75,000/- pm (all inclusive), Basic Qualification: MBBS, Experience - Min 05 Years, Max Age Limit - 68 Years. Application invited by 24th August 2020. Interview will be held on 28th August, 2020 at 10:00 hrs at Conference Hall, Kumon Regimental Centre, Ranikhet. For more information, please contact ECHS Cell, Station HQ Ranikhet in person on Tele No 05966-222069 and mobile no 9411328585. For terms and conditions of service, application form, remuneration etc. kindly see our website www.echs.gov.in
Administrative Commandant, For Station Commander, Station Headquarters, Ranikhet (Uttarakhand)

Government of India
Department of Atomic Energy
Anushakti Bhawan, C.S.M Marg, Mumbai-400001

Ref. No. 2092/IOP Date: 31.07.2020

CORRIGENDUM
Reference our indicative advertisement No. 1608/3/2018/R&D-II/DAE inviting applications for the post of DIRECTOR, Institute of Physics (IOP), Bhubaneswar (Level - 15 under 7th CPC) which appeared on all leading Newspapers during last week of February - 2020.
Due to COVID - 19 Lock Down, the last date is further extended up to 31.10.2020 for receipt of applications through Registered Post (or) Speed Post (or) Courier (or) e-mail: <chmnoff@dae.gov.in>. All other terms and conditions as explained in the detailed advertisement appearing on the following websites remain same.
i. www.dae.gov.in under "Vacancy Notices"
ii. www.iopb.res.in under "Openings -> Jobs -> 2020"

ODISHA JOINT ENTRANCE EXAMINATION - 2020 (OJEE - 2020)

No: OJEE/225 Date: 13.08.2020

NOTICE
(Addition of Some New Places for Online Examination Centres)
In view of the current situation arising from COVID-19 pandemics, various measures are being taken by the State Government for the convenience of the students appearing OJEE 2020. As a part of this process, 6 (Six) new places in Odisha State and 03(Three) places outside Odisha State have been added to the existing places for online examination Centres.
Therefore, the online application portal will be opened from 13.08.2020 on 5 P.M. to 16.08.2020 till 11:59 P.M. so that all the candidates, who have successfully completed their application as on the last date of application, can login to the online OJEE Application Portal using their corresponding id and password and modify, if they want, only their choice of examination centres as per their convenience. For further details, the candidates may visit www.ojee.nic.in.
Sd/-
CHAIRMAN, OJEE, ODISHA

For All Advertisement Booking
Call : 0120-6651214

TATA
TATA STEEL LIMITED
Registered Office: Bombay House, 24, Horni Mody Street, Fort, Mumbai - 400 001 India
Tel. 91 22 6665 8282 • Email: cssec@tatasteel.com • Website: www.tatasteel.com
CIN: L27100MH1907PLC000260

NOTICE
Extract of Standalone Financial Results for the quarter ended on 30th June 2020

Particulars	Quarter ended on 30.06.2020		Quarter ended on 30.06.2019		Financial year ended on 31.03.2020
	Audited	Unaudited	Audited	Unaudited	
Total revenue from operations	9,338.78	14,211.43	16,091.32	60,435.97	
Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	(505.44)	1,913.78	2,443.90	8,314.56	
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	1,553.46	(95.70)	2,403.15	6,610.98	
Net Profit / (Loss) for the period after tax	1,193.27	(436.83)	1,538.99	6,743.80	
Total comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,207.44	(921.39)	1,489.43	6,094.93	
Paid-up equity share capital [Face value ₹ 10 per share]	1,146.13	1,146.13	1,146.12	1,146.13	
Reserves excluding revaluation reserves	74,574.80			73,416.99	
Basic earnings per share of ₹ 10 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	9.98	(4.24)	13.05	57.11	
Diluted earnings per share of ₹ 10 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	9.98	(4.24)	13.05	57.11	

Extract of Consolidated Financial Results for the quarter ended on 30th June 2020

Particulars	Quarter ended on 30.06.2020		Quarter ended on 30.06.2019		Financial year ended on 31.03.2020
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
Total revenue from operations	24,288.51	33,769.95	35,947.11	1,39,816.65	
Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	(3,396.00)	1,906.40	1,803.01	3,520.33	
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	(3,337.64)	(1,499.45)	1,819.01	(231.72)	
Net Profit / (Loss) after tax from Continuing Operations	(4,609.17)	(1,236.17)	695.19	2,336.69	
Net Profit / (Loss) after tax from Discontinued Operations	(38.96)	(379.18)	18.84	(1,164.23)	
Total comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(9,631.00)	3,561.99	388.23	5,655.29	
Paid-up equity share capital [Face value ₹ 10 per share]	1,144.95	1,144.95	1,144.94	1,144.95	
Reserves (excluding revaluation reserves) and Non controlling interest				72,742.95	
Earnings per equity share (for continuing operations):					
Basic earnings per share of ₹ 10 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	(38.64)	(10.00)	5.73	22.02	
Diluted earnings per share of ₹ 10 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	(38.64)	(10.00)	5.73	22.02	
Earnings per equity share (for continuing and discontinued operations):					
Basic earnings per share of ₹ 10 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	(39.01)	(13.37)	5.88	11.86	
Diluted earnings per share of ₹ 10 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	(39.01)	(13.37)	5.88	11.86	

Note: The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated results for the quarter ended on 30th June, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated results for the quarter ended on 30th June, 2020 are available on the websites of the Stock Exchanges (www.nseindia.com) and the company's website (www.tatasteel.com).

T V Narendran
Chief Executive Officer & Managing Director
Mumbai: August 13, 2020

Koushik Chatterjee
Executive Director & Chief Financial Officer

TATA STEEL

DELHI POLICE
SHANTI SEWA NYAYA

PUBLIC NOTICE

PROHIBITION OF FLYING UNMANNED AERIAL VEHICLES

- Unmanned Aerial Vehicles (UAVs) / Unmanned Aircraft Systems (UASs), para gliders, para motors, hang-gliders, micro light aircrafts, remotely piloted aircrafts, hot air balloons, small size powered aircrafts, quadcopters have been prohibited to fly **till 15.08.2020** vide prohibitory order issued specifically in this regard.
- Any person contravening this order will be liable for criminal prosecution.

All general public, shopkeepers, stockists, amateurs & professionals are requested to abide by the prohibitory order.

FOR IMMEDIATE POLICE HELP CALL 112 TO SHARE INFORMATION CALL 1090

DELHI POLICE
SHANTI SEWA NYAYA

INDEPENDENCE DAY 2020

Invites to the Independence Day 2020 function at the Red Fort are requested not to bring the following prohibited items:
आमंत्रित अतिथियों से अनुरोध है कि लाल किले पर स्वतंत्रता दिवस 2020 के समारोह में निम्नलिखित प्रतिबंधित वस्तुएं साथ में न लाएं:

Prohibited Items	वर्जित वस्तुएं
Photo/फोटो Particulars / विवरण Eatables खाने-पीने की चीजें	Photo/फोटो Particulars / विवरण Cigarettes, Bidges, Lighter सिगरेट, बीडी, लाइटर
Bag, Briefcase थैला, ब्रीफकेस	Alcohol, Perfumes, Spray शराब, इत्र, स्प्रे
Radio, Transistor, Tape Recorder, CD, DVD, MP3 Players रेडियो, ट्रांजिस्टर, टेपरेकार्डर, सीडी, डीवीडी, एम्पी3 प्लेयर	Dagger, Sword, Cutting Material, Sharp/Pointed Edged Material, Screw Drivers दुकाला हथियार, चाकू, पंचकस
Camera, Binocular, Handycam कैमरा, दूरबीन, हैंडिकैम	Umbrella, Replica Fire Arms, Toy Gun or Toys छाता, आग्नेयास्त्र, खिलौना पिस्तौल और खिलौने
Thermos Flasks, Water Bottles, Cans थर्मस, पानी की बोतल, कैन	Knives, Scissors, Razors, Blades, Wire, Pluckers चाकू, कैंची, रेजर, ब्लेड, तार, प्लकर
Inflammable Items, Match Boxes ज्वलनशील पदार्थ, दियासलाई	Arms & Ammunition, Fireworks, Crackers Explosive etc. हथियार और गोला बारूद, फटाखे आदि
Various Electronic Gadgets, Devices e. g. I-Pad, I-Pod, Palm Top/Laptop, Computer, Tablets, Power Bank etc. विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणों जैसे आई-पैड, आई-पॉड, पाम टॉप/लैपटॉप, कंप्यूटर, टैब्लेट, पावर बैंक इत्यादि	Avoid keeping Mobile Phones, Remote Controlled Car Keys as it may delay your entry due to checking मोबाइल फोन, रिमोट कंट्रोल कार चाबी रखने से बचें क्योंकि इन्हें जांच के दौरान आपकें प्रवेश में देरी हो सकती है।

Any unidentified object, if noticed, may be brought to the nearest Security Personnel. यदि, कोई लावारिस वस्तु दिखाई दे, तो निकटतम सुरक्षाकर्मी के नोटिस में लाएं।

Please co-operate with the police for searching/frisking. कृपया तलाशी देने में पुलिस के साथ सहयोग करें। Please be alert to your surroundings. कृपया अपने आस पास नज़र रखें।

Keeping in mind the threat of Covid-19, don't forget to wear face mask/cover and maintain Social Distancing कोविड-19 के खतरों को ध्यान में रखते हुए फेस कवर/मास्क पहनना और दूसरों से उचित दूरी बना कर रखना ना भूलें।

E-mail to CP, Delhi at: cp.shrivastava@delhipolice.gov.in Write to: CP, Delhi at P.O. Box. No. 171, GPO, New Delhi

FOR IMMEDIATE POLICE HELP CALL 112 TO SHARE INFORMATION CALL 1090

Equity markets end marginally lower

FE BUREAU
Mumbai, August 13

EQUITIES ON THURSDAY ended marginally lower, with the 50-share index Nifty declining 7.95 points or 0.07%, to close at 11,300.45. The Sensex fell 59.14 points, or 0.15%, to close at 38,310.49. The markets were pulled down by the index heavyweights and mixed global cues on uncertainty regarding fiscal stimulus measures in the US.



The markets started the day strong with a gap-up opening, but witnessed selling throughout the session. Sanjeev Hota, head of research, Sharekhan by BNP Paribas, said: "After a strong run-up in the markets and the recovery we have seen, there could be some profit taking that is happening which is why the markets could be trading flat. Nevertheless, we have not seen any negative surprises in the Q1 results and the management commentary

volumes worth ₹58,321.56 crore, against the six-month average of ₹51,793 crore.

Foreign portfolio investors have been pumping capital into Indian equities too. In August so far, FPIs have pumped in \$1.2 billion.

Siddhartha Khemka, head of retail research, Motilal Oswal Financial Services, said, "Going ahead, the market is likely to be volatile, largely mirroring global cues. Investors would look out for fresh triggers amid continued surge in domestic coronavirus cases. AGR case hearing on Friday would keep telecom and banking stocks in focus."

Major gainers on the Nifty were Tata Motors, L&T, Hindalco, Titan and Bharti Infratel, up by 4.59%, 4.39%, 4.21%, 3.92%, and 3.72%, respectively. Significant losers were Sun Pharmaceuticals, Eicher Motors, Bharti Airtel, HDFC Life and ITC, down by 2.1%, 2.06%, 2.04%, 1.5%, and 1.42%, respectively.

RBI slaps ₹10L penalties on 4 co-op banks

PRESS TRUST OF INDIA
Mumbai, August 13

THE RESERVE BANK OF INDIA (RBI) on Thursday said it has imposed a total penalty of ₹10 lakh on four cooperative banks for deficiencies in regulatory compliance.

A penalty of ₹5 lakh has been imposed on Jwal Cooperative Urban Bank for contravention of the directions issued by the RBI on 'Exposure Norms and Statutory/Other Restrictions-UCBs', the central bank said.

The RBI has also imposed a penalty of ₹2 lakh each on Krishanmudi City Co-operative Bank and Tura Urban Cooperative Bank for similar contraventions.

In a separate statement, the RBI said a penalty of ₹1 lakh has been slapped on Co-operative Urban Bank for contravention of the directions issued by it on 'Exposure Norms and Statutory/Other Restrictions-UCBs'.

Castor seeds contract case: Regulator lifts trading ban on Ruchi Global, Ruchi Soya

PRESS TRUST OF INDIA
New Delhi, August 13

MARKETS REGULATOR SEBI has lifted the trading ban on five entities, including Ruchi Global and Ruchi Soya Industries, in a case related to alleged manipulation in castor seeds trading.

National Steel & Agro Industries, Secunderabad Oils, and UKS Oils are the other entities from whom the ban has been lifted.

Through two interim orders passed in March 2016 and May 2016, SEBI had banned the five entities, among others, from the securities markets for alleged fraudulent and manipulative trading in castor seeds on the NCDEX.

Later, in March 2017, the directions issued against them were confirmed.

In an order passed on Wednesday, SEBI revoked the direction issued against the five entities with immediate effect.

In the show cause notice (SCN), it was alleged that by taking open interest (OI) positions in excess of the prescribed limits, the five entities were able to corner the market at the expense of other clients, and thus had traded in a fraudulent and deceitful manner and their excess OI positions created a false or misleading appearance in the market.



The SCN further said Ruchi Global and Ruchi Soya Industries and National Steel & Agro Industries belonged to one distinct group, while Secunderabad Oils and UKS Oils belonged to another distinct group.

"In the absence of any material to show that these two distinct groups were con-

nected to each other and traded in the castor seeds contracts in a concerted manner to manipulate the market, it is not correct to allege that the five entities together cornered the derivative market in castor seeds contract...in violation of PFUTP Regulations, 2003 and at the expense of other clients," SEBI said.

It said the SCN does not provide any details as to whether these two distinct groups had coordinated between themselves to carry out such cornering of the market involving violation of the PFUTP (Prohibition of Fraudulent and Unfair Trade Practices) Regulations.

Mayur Uniquoters Limited

Regd. Office and Works: Jaipur Sikar Road, Village Jalpura, Tehsil-Chomu, Distt. Jaipur-303704 (Raj), India.
Tel: 91-1423-224001 Fax: 91-1423-224420 CIN: L18101RJ1992PLC006952 Website: www.mayuruniquoters.com Email: sec@mayur.biz

Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2020

(Rs. In Lakhs, except share and per share data, unless otherwise stated)

Sr. No.	Particulars	Standalone				Consolidated			
		Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended	
		June 30, 2020 (Unaudited)	March 31, 2020 (Unaudited)	June 30, 2019 (Unaudited)	March 31, 2019 (Audited)	June 30, 2020 (Unaudited)	March 31, 2020 (Unaudited)	June 30, 2019 (Unaudited)	March 31, 2019 (Audited)
1	Total Income from Operations	3,805.36	13,943.59	12,820.31	51,646.43	3,890.70	13,111.05	12,735.47	52,800.29
2	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	116.56	3,569.33	2,430.05	10,586.25	23.11	3,280.69	1,654.80	10,355.51
3	Net Profit / (Loss) for the period (After Tax) (After Exceptional and/or Extraordinary Items)	116.56	3,569.33	2,430.05	10,586.25	23.11	3,280.69	1,654.80	10,355.51
4	Net Profit / (Loss) for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	81.47	2,658.27	1,586.21	8,064.29	9.28	2,482.83	974.05	7,977.51
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax))	77.45	2,690.04	1,605.74	8,196.71	7.27	2,263.73	956.90	7,715.57
6	Equity Share Capital	2,266.38	2,266.38	2,266.38	2,266.38	2,266.38	2,266.38	2,266.38	2,266.38
7	Other Equity [Reserves (Excluding Revaluation Reserve)] as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	56,449.77	-	-	-	55,470.23
8	Earning Per Share (of Rs. 5/- each)								
1.	Basic:	0.18	5.86	3.50	17.79	0.02	5.48	2.15	17.60
2.	Diluted:	0.18	5.86	3.50	17.79	0.02	5.48	2.15	17.60

*The figures for the quarter ended March 31, 2020 have not been subjected to review / audit by the statutory auditors. These are the unaudited figures between the standalone/consolidated audited financial statements for the full year ended March 31, 2020 and published year to date unaudited figures for the nine months ended December 31, 2019.

The above is an extract of the detailed format of Quarterly/Nine months / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Nine months / Annual Financial Results is available on the websites of the Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com, and the Company's website i.e. www.mayuruniquoters.com.

The outbreak of Covid-19 pandemic and consequent lockdown has impacted the regular business operations. The results for the quarter are therefore not comparable with those for the previous quarter. The Company/Group has considered the possible effects that may result from Covid-19 in the preparation of these interim financial results for the quarter ended June 30, 2020. In assessing the carrying value of its assets and liabilities, the Company/Group has considered internal and external information available, and based on such information and assessment, no further adjustments are required to be made. The impact of the pandemic may differ from that estimated as at the date of approval of these interim financial results. The Company/Group will continue to closely monitor any material changes to future economic conditions.

For and on behalf of the Board of Directors
(Suresh Kumar Poddar)
Chairman & Managing Director & CEO
DIN - 00022395

Place: Jaipur
Date: August 13, 2020

RP - Sanjiv Goenka Group
Growing Legacies

firstsource
Stay Ahead

Firstsource Solutions Limited

EXTRACT OF THE CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020

(Rs. in millions, except per share data and per equity data)

Sl. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		June 30, 2020	March 31, 2020	June 30, 2019	March 31, 2020
1	Total Income from Operations	10,620.64	10,810.42	9,783.40	41,074.57
2	Net Profit / (Loss) for the period/year (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,034.79	1,031.00	1,069.01	3,942.11
3	Net Profit / (Loss) for the period/year before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,034.79	1,031.00	1,069.01	3,942.11
4	Net Profit / (Loss) for the period/year after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	886.75	915.78	911.76	3,396.85
5	Total Comprehensive Income for the period/year	1,029.12	2,086.47	902.89	4,587.32
6	Paid up equity share capital	6,940.08	6,938.27	6,930.10	6,938.27
7	Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	20,715.55
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)				
a.	Basic:	1.29	1.32	1.32	4.90
b.	Diluted:	1.27	1.31	1.32	4.89

Notes:
1 Additional Information on standalone financial results (Audited) is as follows:

Particulars	Quarter ended		Year ended	
	June 30, 2020	March 31, 2020	June 30, 2019	March 31, 2020
Total income from operations	2,562.24	2,677.36	2,122.93	9,707.12
Net profit before taxation	669.00	610.81	545.97	2,119.92
Net profit after taxation	607.68	510.00	485.60	1,820.15

2 The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the quarter ended June 30, 2020 filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2020 are available on the Stock Exchanges websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and Company website (www.firstsource.com).

By order of the board
For Firstsource Solutions Limited
Sd/-
Vipul Khanna
Managing Director & CEO

Place: Mumbai, India
Date: August 12, 2020

Firstsource Solutions Limited, CIN: L64202MH2001PLC134147
Registered Office: 5th Floor, Paradigm 'B' wing, Mindspace, Link Road, Malad (West), Mumbai 400 064, India
Tel: + 91 22 6666 0888 • Fax: + 91 22 6666 0887 • Web: www.firstsource.com
Email: compliance@firstsource.com

TATA STEEL LIMITED
Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001 India
Tel.: 91 22 6665 8282 • Email: cosec@tatasteel.com • Website: www.tatasteel.com
CIN: L27100MH1907PLC000260

Extract of Standalone Financial Results for the quarter ended on 30th June 2020

₹ Crores

Particulars	Quarter ended on 30.06.2020		Quarter ended on 31.03.2020		Quarter ended on 30.06.2019		Financial year ended on 31.03.2020	
	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited
Total revenue from operations	9,338.78	14,211.43	16,091.32	60,435.97				
Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	(505.44)	1,913.78	2,443.90	8,314.56				
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	1,553.46	(95.70)	2,403.15	6,610.98				
Net Profit / (Loss) for the period after tax	1,193.27	(436.83)	1,538.99	6,743.80				
Total comprehensive income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	1,207.44	(921.39)	1,489.43	6,094.93				
Paid-up equity share capital [Face value ₹ 10 per share]	1,146.13	1,146.13	1,146.12	1,146.13				
Reserves excluding revaluation reserves	74,574.80			73,416.99				
Basic earnings per share of ₹ 10 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	9.98	(4.24)	13.05	57.11				
Diluted earnings per share of ₹ 10 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	9.98	(4.24)	13.05	57.11				

Extract of Consolidated Financial Results for the quarter ended on 30th June 2020

₹ Crores

Particulars	Quarter ended on 30.06.2020		Quarter ended on 31.03.2020		Quarter ended on 30.06.2019		Financial year ended on 31.03.2020	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited
Total revenue from operations	24,288.51	33,769.95	35,947.11	1,39,816.65				
Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	(3,396.00)	1,906.40	1,803.01	3,520.33				
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	(3,337.64)	(1,499.45)	1,819.01	(231.72)				
Net Profit / (Loss) after tax from Continuing Operations	(4,609.17)	(1,236.17)	695.19	2,336.69				
Net Profit / (Loss) after tax from Discontinued Operations	(38.96)	(379.18)	18.84	(1,164.23)				
Total comprehensive income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(9,631.00)	3,561.99	388.23	5,655.29				
Paid-up equity share capital [Face value ₹ 10 per share]	1,144.95	1,144.95	1,144.94	1,144.95				
Reserves (excluding revaluation reserves) and Non controlling interest				72,742.95				
Earnings per equity share (for continuing operations):								
Basic earnings per share of ₹ 10 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	(38.64)	(10.00)	5.73	22.02				
Diluted earnings per share of ₹ 10 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	(38.64)	(10.00)	5.73	22.02				
Earnings per equity share (for continuing and discontinued operations):								
Basic earnings per share of ₹ 10 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	(39.01)	(13.37)	5.88	11.86				
Diluted earnings per share of ₹ 10 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	(39.01)	(13.37)	5.88	11.86				

Notes:
The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated results for the quarter ended on 30th June, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated results for the quarter ended on 30th June, 2020 are available on the websites of the Stock Exchanges (www.nseindia.com/www.bseindia.com) and the Company's website (www.tatasteel.com).

T V Narendran
Chief Executive Officer & Managing Director

Koushik Chatterjee
Executive Director & Chief Financial Officer

Mumbai: August 13, 2020

TATA STEEL

